

Registered Office : Zensar Technologies Limited Zensar Knoewledge Park, Plot No. 4, MIDC Kharadi,

Off Nagar Road, Pune 411014, India. Tel: +91 (20) 6607 4000, 27004000 Fax: +91 (20) 6605 7888, CIN: L72200PN1963PLC012621

Date: May 02, 2019

BSE Limited

Corporate Service Department, 01st Floor, P. J. Towers, Dalal Street, Mumbai 400 001

Fax: (022) 2272 2039/2272 3121

Scrip ID: ZENSARTECH Scrip Code: 504067

Dear Sir(s),

The National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, 03rd floor, Plot No. C/1, 'G' block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400 051

Fax: (022) 26598237/26598238

Symbol: ZENSARTECH

Series: EQ

Subject: Newspaper Publication of Financial Results

Please find enclosed here with copies of newspaper advertisement of the Financial results, which were approved by the Board, at its meeting held on April 30, 2019.

This information will also be hosted on the website of the Company at www.zensar.com

This is for your information and records.

Thanking you, Yours faithfully,

For Zensar Technologies Limited

Company Secretary

Encl. as above

Gauray Tongia

ETPrime.com Vedantu's China



in a sector starved of funding, the TAL'S \$5 million investment in

Vedantu will help the Bengaluru-based (Ive-tutoring startup co-create content and strengthen its technology backbone. Beijing-based TAL gets to grow enrolments and geographical footprint.

Powerless Solar

India's ambition of becoming a solar-power rich nation is in jeopardy, as a tariff cap on solar bids is forcing developers to abandon projects.



Honeywell

CIN L29299PN1984PLC017951

Phone +91 20 6603 9400

Fax +91 20 6603 9800

Honeywell Automation India Limited

Notice

NOTICE is hereby given pursuant to Regulation 47(1) of SEBI

(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations,

2015 that a meeting of Board of Directors of the Company is

scheduled to be held on Monday, 13 May, 2019 inter-alia to

consider and approve the Audited Financial Results of the Company

for the year ended 31 March, 2019 and to recommend dividend, if

The information contained in this Notice is also available on the

website of the Company at https://www.honeywell.com/

worldwide/en-in/hail and on the website of the Stock Exchanges

Regd. Office: 56 & 57, Hadapsar Industrial Estate, Pune 411 013

mail: HALL Investor/Services@Honeywell.com | Website: https://www.honeywell.com/worldwide/esse-pacific/en-in/hei

For Honeywell Automation India Limited

Farah Irani

Company Secretary

any, for the financial year ended 31 March, 2019.

at www.bseindia.com and www.nseindia.com.

Fintech Comes to the Fore

smart money on tap net story in India has been compelling, and the country is a great market for innovative collections solutions.

China's Fosun in Talks to Buy Medall Health

A US co had agreed to buy diagnostic chain, but deal fell through

Mohit, Bhaila @timesgroup.com

New Delhi: China's Fosun International group is in talks to buy Chennai-based diagnostics and radiology labs chain Medall Healthcare after a deal between Nasdaq-listed Constellation Alpha and the PE-investorowned healthcare company fell through in December because of failure to meet certain deal conditions, according to people in the know.


The \$100-billion Chinese family-owned conglomerate is holding negotiations with Medall's investors, New York-based private equity fund Siguler Guff and homegrown Peepul Capital, according to the sources.

Fosun is yet to make a formal financial offer for Medall but will do so in the coming weeks. Its offer is likely to be at a discount to the price that was offered by the Palm Beach, Florida-based Constella tion Alpha, the sources said.

The US company had announced in August last year that it had agreed to purchase a 93% stake in Medall for around

Expanding Base

Posun set to | The group bought make a formal | Gland Pharma from financial offer in KKR in a \$1 b-plus coming weeks | deal in 2017 ABOUT MEDALL HEALTHCARE



Signer Golf \$1,450 crore. The payout for the deal was to be staggered over a period of time but fell through in December as pera filing Constellation Alpha

made with Nasdag. Fosun has completed due diligence on the company according to two people familiar with the matter.

"Fosun would not be able to comment on specific opportunities," Navjeewan Khosla, managing director, healthcare holdings at Fosun international said in response to ET's queries.

Mails sent to Medall's investors Siguler Guff and Peepul Capital's co-founder Sandeep Reddy did not elicit a response till press-time Tuesday.

Medall was founded by se-

rial entrepreneur Raju Venkatraman and is a dominant player in the South Indian market with nearly 185 labs. Unlike other pathology chains that offer only bloodbased sample testing, Med-

all derives a substantial portion of its revenues from radiology services such as scans and MRI's.





TECHNA Building, EM-3, Sector -V, Saltlake, Kolkata - 700091. Tel.: (033) 71122334/71122445, Fax: (033) 71122496

TENDER NOTICE

FOR FINISHED GOODS (POLYMER & PTA) TRANSPORTATION Sealed tenders are invited from reputed Transport Operators for transporting finished goods (Polymer & PTA) for 1 year across India from respective Plants of Haldia Petrochemicals Ltd. (HPL) and MCPI Pvt. Ltd. (MCPI) at Haldia, West

Last date of Tender Submission: 09.05.2019 Pre-bid Meeting: 6th May, 2019, 11am

Venue: Training Centre-HPL, Bengal Eco Intelligent Park (Techna), Block EM-3, Sector V, Salt Lake, Kolkata 700091 For Tender Notice and details including contact email address, qualifying requirements, Earnest Money Deposit, etc. please visit the web page! http://www.haldiapetrochemicals.com/index.php?p=tender list:



Joint Electricity Regulatory Commission (For The State of Goa & Union Territories) Plot No. 55-56, Udyog Vihar-IV, Sector-18, Gurugram

File No.1/3/2019-JERC

http://www.mcpl.co.ln/

Email: secretaryjerc@gmail.com, Website: www.jercuts.gov.in Date : 30th April, 2019

Notice Attention of all concerned is invited to JERC's Vacancy Circular No. 1/3/2019-JERC dated 27.03.2019 inviting applications from the eligible persons for the post of Director (Finance & Law), Private Secretary and Personal Assistant. The last date for receipt of applications is now hereby extended from 30th April, 2019 to 21st May 2019. All other details such as eligibility, qualification, experience etc. shall remain the same.

(Rakesh Kumar) Secretary



Place : Pune

Date : 30 April, 2019

CONTAINER CORPORATION OF INDIA LTD.

(A Navratna Undertaking of Government of India)

Regd. Office & Investors' Relation Centre: ONCOR Bhawan, C-3, Mathura Road, Opp. Apollo Hospital, New Delhi-110 076 CIN:L63011DL1988G01030915 nk CONCOR Ph.: 011-41673093/94/95/96 Fax: 011-41673112

Share Transfer Agent & Registrar: M/s. Geetal Financial & Computer Services Pvt. Ltd 99, Madangir, (Behind Local Shopping Centre) Near Dada Harsukh Das Mandir, New Delhi-11006 Ph. 011-29961281. Fax: 011-29961284



(Rs in Crores)





EXTRACT OF THE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND TWELVE MONTHS ENDED 31" MARCH, 2019

5.	Particulars	STANDALONE RESULTS					CONSOLIDATED RESULTS		
No.		FOR THREE MONTHS ENDED			FOR THE Y	EAR ENDED FOR THE YE		AR ENDED	
		31-Mar-2019 (Audited)	31-Dec-2018 (Un-audited)	31-Mar-2018 (Audited)	31-Mar-2019 (Audited)	31-Mar-2018 (Audited)	31-Mar-2019 (Audited)	31-Mar-2018 (Audited)	
1	Total Income from Operations	1,834.29	1,657.07	1,639.05	6,881.91	6,157.16	6,956.06	6,612.49	
2	Net Profit / (Loss) for the period				1,140 55	Market Name	Map of Min. on	THE CONTRACTOR	
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	483.65	386.60	365.66	1,688.88	1,385.65	1,648.97	1,352.90	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	483.65	386.60	365.66	1,688.88	1,385.65	1,648.97	1,352.90	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	352.31	274.68	291.90	1,215.41	1,044.46	1,224.59	1,060.11	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	349.57	274.17	296.62	1,213.55	1,050.16	1,222.66	1,066.20	
6	Equity Share Capital	304.65	243.72	243.72	304.65	243.72	304.65	243.72	
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	なを計	印數及		10,063.22	9,129.99	10,025.25	9,078.05	
8	Earnings Per Share (of Rs. 5/- each) (for continuing and discontinued operations) -	EST EST	100 pt			10 年前 1941			
	1. Basic: (Rs.)	5.78	4.51	4.79	19.95	17,14	20.10	17.40	
1	2. Diluted: (Rs.)	5.78	4.51	4.79	19.95	17,14	20.10	17.40	

The standalone and consolidated Financial results of the Company for the quarter and year ended March 31, 2019 have been reviewed by Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on April 30, 2019. The statutory auditors of the Company have carried out audit of the above results for Quarter and year ended March 31, 2019.

Note:- The above is an extract of the detailed format of Quarterly/Yearly ended Financial Results for March 31, 2019 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly/Yearly Financial Results are available on the Stock Exchanges Websites www.nseindla.com. www.bseindia.com and on company's website www.concorindia.com.

. .

For & on behalf of the Board of Directors

Place: New Delhi Date : 30" April, 2019

54/-(Manoj Kumar Dubey Director (Finance)

AI, Arm Set to Hire 250 Jet Staffers

Move comes as a relief for jobless employees of the grounded airline

> Anirban. Chowdhury @timesgroup.com

Mumbai: Air India and its subsidiary Air India Express are in the process of hiring 250 pilots and crew from grounded carrier Jet Airways, a senior executive said on Tues-

"Air India Express is hiring close to 50 commanders for its Boeing 737 planes from Jet. We are in talks to hire about 200 cabin crew," said the executive, adding the crew and pilots would be paid as per Air India's salary levels. Air India Express operates mostly to neighbour-

ing international cities. its peers in nibbling into bits of its financially distressed peer. Jet suspended all its

The national carrier follows has close to 70 planes on flights on April 17 as it ran out of cash to run operations and failed to raise bank loans. It

ground - of which 50 have been deregistered due to nonpayment of rentals to plane lessing companies - and more than 18,000 employees

flight slots are being allocated to other airlines which are atso leasing its deregistered planes and hiring its employ ees. Spice.Jet, for instance, is leasing 40 Boeing 737 planet originally flown by Jet.

Apply now at www.vit.ac.in

Avitureversity
 Avetions vit
 Avit univ
 Avit viniv
 Avit viniv

Ranked as the No.1 Private Institution for Innovation, by Govt. of India Admission Open for 10+2 students at Vellore, Chennai, AP and Bhopai campuses **UG PROGRAMMES:** 5 YR INTEGRATED PROGRAMMES: B.Arch M.Tech. Software Engineering BALLB BBALLB M. Tech. CSE B.Sc. (Hons) Agri B.Des M. Tech. CSE (DS) | CSE (BA) BBA | B.Com | BCA M.Sc. Biotechnology B.Sc. Computer Science | CS (DA) M.Sc. Computational Statistics B.Sc. Hotel Mgmt & Catering & Data Analytics B.Sc. Multimedia & Animation B.Sc. Fashion Design Eligibility: Overall 60% in +2 for UG and M.Sc.

65% in PCM in +2 for M. Tech.

VIT - A place to learn . A chance to grow

Zensar Technologies Limited

CIN No. L72200PN1963PLC012621

Registered Office: Zensar Knowledge Park, Plot#4, MIDC, Kharadi,

Off Nagar Road; Pune - 411014, Maharashtra, India. Tel. No.: +91 20 6605 7500 | Fax No.: +91 20 6605 7888 E-mail: investor@zensar.com | Website: www.zensar.com

Zensar reports revenue growth of 27.6% in FY19 PAT growth in FY19 is at 29.8%

-	Extract of Audited Consolidated Finance				(Rs. in Lakhs)	
		Quarte	r ended	Year Ended	Year Ended	
	Particulars	31 March 2019	31 March 2018	31 March 2019	31 March 201	
		Unaudited	Unaudited	Audited	Audited	
1	Total Income	108,241	84,145	405,901	318,213	
2	Net Profit / (Loss) before tax	11,869	10,401	44,538	35,157	
3	Net Profit / (Loss) after tax (before share of non controlling interests)	8,319	7,405	31,865	24,649	
4	Total Comprehensive Income (before share of non controlling interests)	8,871	9,155	32,224	26,528	
5	Equity Share Capital	4,504	4,499	4,504	4,499	
6	Other equity (excluding Revaluation Reserve)	100000		189,732	162,391	
7	Earnings Per Share (Face value Rs. 2 each) (not annualised) (refer note 12 below):	Marin J		1	132	
	a) Basic	3.68	3.23	13.93	10.75	

b) Diluted

1 The above financial results were reviewed and recommended by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held on April 30, 2019.

3.62

3.20

13.70

10.64

The Group entered into a Share Purchase Agreement dated March 21, 2018 to acquire 100% equity in Cynosure Interface Solutions Private Limited, an Indian IT company for a purchase consideration not exceeding Rs. 1,300 lakhs, subject to certain conditions, payable upfront. The Group through its subsidiary, Zensar Technologies Inc. entered into Share Purchase Agreement dated March 21, 2018 to acquire 100% equity of Cynosure Inc., a USA based IT company for purchase consideration of Rs. 20,150 lakhs (USD 31 million) payable upfront and balance amount of Rs. 18,200 lakhs (USD 28 million) being earn-outs, subject to performance targets over 24 months. The above mentioned acquisitions has been consummated in April 2018.

The results for the quarter and year ended March 31, 2019 include the results of Cynosure Group (Revenue from operations of Rs. 5,297 lakhs and Rs. 17,512 lakhs respectively & Profit before tax of Rs. 1,659 lakhs and Rs. 4,580 lakhs respectively) and are therefore not comparable

with results of previous periods.

results of previous periods.

The Group, through its subsidiary, Zensar Technologies Inc. entered into a Share Purchase Agreement dated July 27, 2018 to acquire 100% equity in Indigo Slate, Inc ("Indigo Slate"), a USA based IT company for purchase consideration of Rs. 12,348 lakhs (USD 18 million) payable upfront and deferred consideration of an amount upto Rs. 18,522 lakhs (USD 27 million), subject to performance targets over 36 months. The above mentioned acquisition has been consummated in August 2018. The results for the quarter and year ended March 31, 2019 include the results of Indigo Slate (Revenue from operations of Rs. 4,797 lakhs and Rs. 12,189 lakhs respectively & Profit before tax of Rs. 571 lakhs and Rs. 2,041 lakhs respectively) and are therefore not comparable with

The Parent, during the year, has sold 100% of its equity stake in Zensar Information Technologies Limited and Zensar Software Technologies

Limited for a sale consideration of Rs. 485 lakhs and Rs. 436 lakhs, respectively, receivable upfront and deferred consideration of an amount upto Rs. 265 lakhs and Rs. 349 lakhs respectively, subject to realisation of trade receivables over a period of 1 year. The above mentioned sale has been consummated in January 2019.

5 The Parent, during the year, has entered into a business transfer agreement to transfer certain customer contracts and employees related liability for a sale consideration of Rs. 853 lakhs (USD 1.20 million) receivable upfront and deferred consideration of an amount upto Rs. 930 lakhs (USD 1.34 million) subject to novation of customer contracts over a period of 6 months.

6 The consolidated financial results include the results of Zensar Technologies Limited and its subsidiaries viz., Zensar Technologies Inc. Zensar Technologies (UK) Limited, PSI Holding Group Inc., Zensar Technologies IM Inc., Zensar Technologies IM B.V., Zensar (Africa) Holdings Pty Limited, Zensar (South Africa) Pty Limited, Professional Access Limited, Zensar Technologies (Singapore) Pte. Limited, Foolproof Limited, Knit Limited, Foolproof (SG) Pte Limited, Zensar Technologies (Shanghai) Company Limited, Keystone Logic Inc, Zensar Information Technologies Limited, Zensar Software Technologies Limited, Zensar Info Technologies (Singapore) Pte Limited, Zensar IT Services Limited, Cynosure Inc, Cynosure Interface Services Private Limited, Cynosure Apac Pty Ltd. Cynosure Inc UK Ltd, Keystone Logic Mexico, S. DE R.L. DE C.V, Keystone Technologies Mexico, S. DE R.L. DE C.V and Indigo Slate Inc.

Other Income (Net) for the quarter and year ended March 31, 2019 includes foreign exchange gain/(loss) of Rs. (194) lakhs and Rs. 2,899 lakhs respectively. (Corresponding previous period: net gain of Rs. 1,900 lakhs and Rs. 4,652 lakhs). Other Income (net) for the quarter

ended December 31, 2018 includes net foreign exchange gain/(loss) of Rs. (1,688) lakhs. 8 During the year ended March 31, 2019, the Parent issued 40,750 equity shares pursuant to the exercise of stock options by certain employees

under the "2002 ESOP" and 193,730 equity shares under "2006 ESOP" stock option plan. Standalone Financial Information:

COLUMN TO A CONTRACT OF THE PERSON OF THE PE	The second second	Spranding	NO MEN	(Rs. in Lakhs)	
HARTINETIN BALTINET BE	Quarte	Year Ended	Year Ended		
Particulars	31 March 2019 Unaudited	31 March 2018 Unaudited	31 March 2019 Audited	31 March 2018	
经验的证明的证据,从证明的证明的				Audited	
Revenue from Operations	35,269	34,118	137,008	128,581	
Profit before tax	10,063	7,717	33,351	25,678	
Net profit for the period	8,291	5,770	25,800	19,258	

10 The board of directors in their meeting on January 21, 2019 declared an interim dividend of Rs. 1.00 Per equity share. In addition, the Board of Directors in their meeting held on April 30, 2019 have recommended a final dividend of Rs. 1.80 Per equity share.

subject to the approval of shareholders. 11 During the year ended March 31, 2019, Group reversed contingent consideration payable on business combinations consummated in previous year amounting to GBP 1.7 million [Rs. 1,564 lakhs] based on company's assessment, being no longer payable. This reversal is accounted under other income.

12 Shareholders on August 8, 2018 approved the share split [in the ratio of 5 equity shares having face value of Rs. 2 each against 1 equity share having face value of Rs. 10 each held] and the Board of Directors fixed the record date as September 10, 2018. Basic and Diluted earnings per share for the previous periods has been presented to reflect the adjustment for share split in accordance with IND AS 33 Earnings Per Share,

13 Effective April 1, 2018, the Company adopted Ind AS 115 "Revenue from Contracts with Customers" using the cumulative catch-up transition method which is applied to contracts that were not completed as of April 1, 2018. Accordingly, the comparatives have not been retrospectively actiusted. The effect on adoption of Ind AS 115 was insignificant on the financial results. 14 Figures for the quarter ended March 31, 2019 and March 31, 2018 are the balancing figures between audited figures in respect of the full

financial year and published year to date figures upto the third quarter of the respective financial year. 15 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated quarterly financial results are available on stock exchange websites (www.nseindia.com and www.bseindia.com) and on Company's website



Scan this QR code to download Results for the Year Ended 31st March, 2019

Date: 30th April, 2019

For and on behalf of the Board

Sandeep Kishore Managing Director & CEO DIN: 07393680



असलेल्या डॉ. भोईर

यांनी या संधीचा सर्वार्थाने उपयोग करण्याचे ठरवले आहे.

Chitale

भोईर यांचे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे.

वैद्यकीय शिक्षण घेताना गडचिरोली येथे डॉ. अभय बंग

यांच्या 'सर्च' संस्थेच्या उपक्रमासाठीदेखील आल्या होत्या.

बालपणापासून सामाजिक सेवेचे आकर्षण असलेल्या डॉ.

चितले बंध्

टाण्यातील डॉक्टरची गडचिरोलीत सेवा

वैद्यकीय

अनेक भागांत साधे वैद्यकीय उपचार मिळणे कठीण असल्याचेही पाहायला मिळते. अशावेळी गडचिरोलीसारख्या

दुर्गम भागात वैद्यकीय सेवा देण्यासाठी

ठाण्यातील डॉ. मृदुला भोईर (२४)

यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद ठरतो. काही दिवसांपूर्वीच गडचिरालीतील

आरमोरी तालुक्यातील देलनवाडी

गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राशी

सामाजिक कार्याची मनापासून

आवड असणाऱ्या डॉ. भोईर यांनी

भविष्यात पदव्युत्तर शिक्षणानंतरही

तळागाळातल्यांसाठी झटण्याचा निर्धार

व्यक्त केला आहे. केईएममधून

एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर डॉ. भोईर या देलनवाडीतील प्राथमिक आरोग्य

केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू

होण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीपासून

त्या जोडल्या गेल्या आहेत.

सेवासुविधांची



आपल्याबरोबरच आपल्या समाजाचा विकास व्हावा, आपल्या मातीतील कलांचे जतन व्हावे, या सामाजिक जाणिवेतून शहरातील तरुणाई मोठ्या प्रमाणावर काम करत आहे. या तरुणांची जिद्द आणि त्यांनी राबवलेले विविध उपक्रम यामुळे ग्रामीण भागातील प्रश्नांना नवी उत्तरे मिळत आहेत . अशा काही तरुणांच्या कार्याचा महाराष्ट्र दिनानिमित्त घेतलेला आढावा.

गोष्ट 'दाखवणारा' कल्पेश



9 हरी जीवनाशी कसलाच संबंध नसलेल्या अदिवासी पाड्यातील मुलांसाठी काम करणारा तरुण चेहरा म्हणजे कल्पेश समेळ. ठाण्याच्या जोशी बेडेकर कॉलेजमध्ये असताना तो एकांकिका विश्वात रमला. नाट्यकलेची आवड असल्यामुळे त्यानं पुढे पुण्यात ललित कला केंद्रामधून नाट्यशास्त्राचे शिक्षण घेतले. तिथे

त्याला अभिनेता अतुल कुलकर्णी यांच्या क्विस्ट संस्थेची 'गोष्टरंग' ही फेलोशिप मिळाली. महाराष्ट्रातील आदिवासी पाड्यांत जाऊन तेथील लहान मुलांना अक्षरांची, गोष्टींची, नाट्याची ओळख करून देण्याचे कल्पेशचे काम. सातारा, सांगली, गोवा, कोल्हापूर, रोहा, पेण, ठाणे, पुणे आदी विभागांतील आदिवासी पाड्यांमध्ये गेली काही वर्ष कल्पेश त्याची सहकारी प्रतीक्षा खासनीससोबत काम करतो आहे. फेलोशिपचं एक वर्ष संपल्यानंतर देखील स्वतः 'टायटी टेल' हा उपक्रम सुरू करून या अंतर्गत 'गोष्टीचा वार', 'गोष्टीची शाळा', 'रेखोट्यांची दुनिया', 'नाटकाचा धडा', 'धड्यातील नाटक' अशा काही कार्यशाळा तो मुलांसोबत करतो.

मुलामुलींना अक्षरांची ओळख करून देण्याचा, गोष्टी वाचून दाखविण्याचा आणि गोष्टी नाटकाच्या स्वरूपात सादर करून नाट्य कलेची ओळख करून देण्याचा हा उपक्रम आहे. 'पालघर जिल्ह्यातील सोनाळे गावात राहून तेथील मुलामुलींना गोष्टी वाचून दाखवणे, नाटकाचा अनुभव देणे हा अनोखा प्रयोग आम्ही तळमळीने राबवला. पहिली व दुसरी, तिसरी व चौथी, पाचवी ते सातवी असे गट करून आम्ही त्यांना गोष्टी सांगतो, असे कल्पेश सांगतो. या आणि अशा इतर अनेक उपक्रमांच्या निमित्ताने ८०इन अधिक गोष्ट नाटिकांचे प्रयोग त्याने राज्यभर केले आहेत. या उपक्रमातून तो ३५ हजारांहून अधिक मुलांपर्यंत पोहोचला आहे. सध्या तो पुण्याजवळील आदिवासी पाड्यात 'मधली सुट्टी' ही कार्यशाळा राबवतो आहे.

PUBLIC NOTICE

of the property, which is more particularly described in the 'Schedule of the

property' written hereunder, is negotiating to transfer / sell the said property

to my clients, and the aforesaid owner has assured my clients that she is in

absolute and exclusive possession of the said property and possess Clean,

clear & marketable title with respect to the said property, without any

If any person has any right, title or interest in the said property by way of lease, Gift, charge, lien, sale, Exchange, Loan, Mortgage or in any other way,

he should inform me within 7 (Seven) days, in writing from the date of

publishing this public Notice along with related original documents, showing

Failing which, my client may complete the transaction and right/s or claim/s

if any, of any person/s not lodged within the said stipulated period, shall be

considered as willfully abandoned, waived & given away by the said person/s. SCHEDULE OF THE SAID PROPERTY

ALL that piece and parcel of flat No. 303 (as per sanction plan flat No. 10),

admeasuring about 115.75 sq. mtrs. situated on the third floor in wing; B' in 'Pride Paradise Co-oprative Housing Society limited' situated at city survey

No. 1041, final Plot No. 458, Bhamburda (Shivajinagar), Pune-411 016 and

along with exclusive right to use two Car Parking Space, admeasuring about 20 sq. mtrs. on ground floor and alongwith the membership rights of the said

society, incidental to the share Certificate bearing No. 12, consisting of shares bearing Nos. from 56 to 60 (both inclusive) and all other rights, title,

interest and privileges in the common area and facilities / amenities

PARAS JAIN

Advocate and Notary.

1103/A/15, shivajinagar, opp. Vidya

Bhavan School, Pune: 411 016.

encumbrances and / or claim/s whatsoever.

his/her right, title or interest in the said property.

appurtenant thereto.

Date: April 29, 2019

'गावाकडच्या गोष्टी' शहरांमध्ये हिट

भाषाकडून मुंबईत येतात करिअर करायला अन् तू कुठं गावाकडं चाललायस... भावा, त् उलटा प्रवास सुरू केला आहेस.' मुंबईतील स्थिरस्थावर आयुष्य सोडून साताऱ्यात पाऊल टाकण्यापूर्वी अनेक लोकांकडून आलेली ही पहिली प्रतिक्रिया. मात्र मनाशी निश्चय पक्का होता आणि त्यातून सुरू झाला 'कोरी पाटी'चा नवा प्रवास... ह

शब्द आहेत साताऱ्याचा तरुण दिग्दर्शक नितीन पवार आपल्या गावाकडील कलाकार मित्रांना काम करता यावे यासाठी मुंबईतील काम सोड्न त्याने दोन वर्षांपूर्वी साताऱ्याची वाट पकडली. आज मात्र त्याच्या 'गावाकडच्या गोष्टी' या वेब मालिकेने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. याबाबत सांगताना नितीन पवार म्हणाला, 'अनेक वर्षे सासू-सुनांच्या

भांडणांवर आधारित मालिका करून कंटाळलो होतो. त्याचवेळी माझ्या गावाकडील काही मित्रांचा अभिनय मला पाहायला मिळाला आणि त्यांच्यातील तो वास्तववादी अभिनय मला भावला. या सर्वांना सोबत घेऊन 'कोरी पाटी' या युट्यूब चॅनलची निर्मिती केली आणि त्यातून 'गावाकडच्या गोष्टी' या वेब मालिकेची कल्पना प्रत्यक्षात आली.' या वेब मालिकेचे आत्तापर्यंत ४५ भाग प्रदर्शित झाले असून प्रत्येक भाग सरासरी ३० लाखांहून अधिक प्रेक्षकांनी पाहिला आहे.वेब मालिका जास्तीत जास्त वास्तविक व्हावी यासाठी टीमने आपल्या आयुष्यातील अनेक किस्से चित्रित केले आहेत. या वेब मालिकेचे लेखन संपूर्ण टीम करत आहे. यात सुदाम पवार यांनी निर्मात्याची भूमिका बजावली असून उमेश तुपारे यांनी सिनेमॅटोग्राफी, तर सचिन नाटेकर यांनी संकलनाची धुरा सांभाळली आहे. अलीकडेच राज ठाकरे यांच्याकडून चित्रीकरणासाठी लागणारा कॅमेरा शुभेच्छा म्हणून देण्यात आला. येत्या काळात अनेक 'गावाकडच्या गोष्टी' प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे नितीनने सांगितले.

संकलन : प्रथमेश राणे, कॉलेज क्लब रिपोर्टर

All the people are hereby informed by this notice that MRS. RUPA RAJKUMAR NANDWANI of Navi Mumbai, District - Thane, who is the owner

हनिवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड CIN: L29299PN1984PLC017951

सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स आणि डिसक्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यूलेशन्स, 2015, मधील नियम 47 (1) च्या अनुसार नोटीस देण्यात येते की कंपनीच्या संचालक मंडळाची सभा सोमवार, दिनांक 13 मे, 2019 रोजी घेण्यात येईल व तिचा उद्देश, इतर विषयांबरोबरच, 31 मार्च, 2019 रोजी समाप्त झालेल्या वार्षिक लेखापरीक्षित आर्थिक परिणाम अहवालाचा विचार करुन त्यांना मान्यता देणे आणि 31 मार्च, 2019 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी लाभांश असल्यास त्याची शिफारस करणे.

नियम 47 (1) च्या अनुसार असे सूचित करण्यात येते की ही सुचना

हनिवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड करिता

ठिकाण : पुणे

फरहा इराणी कंपनी सचिव

नॉदणीकृत कार्यालयः 56 व 57, हडपसर इंडस्ट्रीज ईस्टेट, पुणे 411 013

Honeywell

फोन: +91 20 6603 9400 फॅक्स:+91 20 6603 9800

नोटीस

https://www.honeywell.com/worldwide/en-in/hail व एक्स्चेंजच्या www.bseindia.com आणि www.nseindia.com या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

दिनांक: 30 एप्रिल, 2019

बजाज फायनान्स लिमिटेड

CIN-L65910MH1987PLC042961

नोंदणीकृत कार्यालयः आकुर्डी, पुणे 411035 कॉर्पोरेट कार्यालयः चौघा मजला, बजाज फिनसर्व्ह कॉर्पोरेट कार्यालय, पुणे अहमदनगर रोडच्या पलीकडे, विमान नगर, पुणे - 411014

मुद्रत ठेव योजना CRISIL चे 'FAAA स्टेबल' पतनानांकन आणि ICRA चे 'MAAA (स्टेबल).'
वरील पतमानांकन विशिष्ट साधनावरील मुदल आणि व्याजाच्या संदर्भातील सुरक्षेची सर्वोच्य श्रेणी दर्शवतात.

वाचिक बारजर र ह कोनीर्शात पनि केनीवर क्षेत्र (08 में 2019 पासन नारा)

कालावधी	किमान ठेव	1 10		असंवित		
कालावधी महिन्यात	(रु मध्ये)	संचित	मासिक	विमाही	अर्धवार्षिक	वार्षिक
12 - 23		8.00%	7.72%	7.77%	7.85%	8.00%
24-35	25,000	8.15%	7.88%	7.93%	8.00%	8.15%
36 - 60		8.60%	8.28%	8.34%	8.42%	8.60%
		विषेश कालाव	ाधी योजना			
15	1,00,000	8.05%	7.77%	7.82%	7.89%	8.05%

a) flower for comes with such and b) (f) बीरा प्रतीत (का स्पेतृत क्वित पर वाक्षेत्र वाले, स्थान प्राचन प्रयूपे MARCH - N. D. MITTOURNE SPARE STATE OF THE P. L. STATE AND PROCESSING S. N. CANDERS. (ii) अक्षत् प्रारम्भ्य विविद्ध वादे प्राप्त दो सम्पन्तवादी - अ. इ कोर्ट प्रतिबंध प्रतिक हुना विवेश स्वीत 0.20% albitor source, 0.20% albitor source are broadly programme usin these art forms plan as longed ann mark contract, on slieft for try orbid process but using to I tree either section; are describ play to 15 wheel som to buy the soul

 (ii) क्यान महिन्दक ताईन हन्द्रान्त विचित्र पर प्रत्यन विकास किया किया प्रत्येत प्रथम किया मीतृत रिया को ब्राह्मक विकासकारी किए एकानक पुरस्का मार्ग्यन समीत। - र हारी प्रदेश sales was titles selfer to you, which we wone 🚧 बचार अपूर्ण वर्णको । ए. ५ कोरीपर्यत्यक प्रयोक पूजा नेवीत (बचार संविक्तन क्षेत्र एकेप्ट्रेन्ट्स विकेश्च करूप स्थित दिनेत्र, काल किन्ता विशेष काल कालमा विशेष काल्यु कुरते विशेष, काल अधिक विशेष व्याप्त कर्म दिनेत्रे, काल अधिक वर्ष वृत्यु कर्म विशेष काल विशेष कालमा विशेष, काल विशेष union light's, god light's a over playfund labers; who is lot, while sever

 ह्या के पुगरेशन क्षक (क्या कर्ता) के 5 क्रेरेन्स्नेनक पूर्व क्रील 2,50% क्रीतिक क्रका, हा क्रीतिक का विकंत क्री आरोक्सिक क्या कर्ता. त) १. ५ मोर्गापुर संविक्ता येत्रत मानवर्गत प्रवित्ती स्थापित गरमार प्रवर्गत कार्र राष्ट्र best sein sein if war werper fefete pries, at meuer unter fiftweet an mand, wig at hand for also given to present comme exceeding and autoth profession readon biles and an east survive fifting and profession and east to add profession pipe, even post 1000 bit for manufact after some otherwise con other t his supression that to (afaute press false grate) tal be artist among hispatus de quisses sons conque fafeits un afigne s'immeane fine autre monte fafeit un

table of unput tries fire store about the fellipprint in exceeding alle trees. े दिला अने बाराय के पुर्णा कर हैंदूर पर क्षित्र की बार्ड करने प्रार्थ कर की principal all comme and to pain of theirst all and browns and uniter' also रिका " व पर्यक्र विद्युत विदेश कर्यन है। प्रधान ये का प्रण हुन कि स्वयंत्रीत हुन prison so and prisons in mandre alle states last exist from all a unus A subt on year menue it S. recording or W. 196

ब्रीक्रोफ रेपालक प्राप्त क्रोक्ट सेप क्रीक्ट स्वीक्टी ब्राफ्टे लगूर फरक्टाओं र spin gerbe ets gift is related archit mete blad mein 250 1,278.57 1,964.57 31.63.2016 193 1,836,55 2,817,52 31.03.2017 200 2,646,70 31.03.2018 I. submi memore threat rocks हे करते इन्तरण सहक्रात्र विस्तर र देवन्त्रीयानी बतास्त्रतीत इन्तराज्ञीहरे सामिन्दात देते. कालीक महाराज आणि कृत्यं कालीई महाराज्या सर्व्याचारी साम्याणकीन क्यानकीय शांकाक ने अभिकार प्रकार करानता अनी आहेत F प्रशासकाची राजे, एसे काणि म्हणकार warm figer mitrel, tyes Spicial artico per the service, and the state

> Bed 400 000 pitrette atti bell.

(70) 450 125

sold it with their his diplost port and

pe of out made you so, happe

supposed by any

at their register

DE WINE 2019

ब्राम प्रतिदार यात है वर्ष क्राज्य THE RIAL COURT WITH, THE AUG STA आवस्थित द्वपिले OR WHEN WHEN My GE MAKE By ELICH motive flug feedly git wil D. J. serief who delicher glopalier at tette fie हराजगार कारेते राहीर majored were lay att the भी गणुर समान which yes got the supply got on the प्रकार निका कोरावे, हुन्यू हुने di profes worse. the market fighter till MUNICIPAL PROPERTY **建筑性** OF REAL PROPERTY. grad 400 507 C. Hir mittle janging, 62 dege को हो के बालाओं प्रश क्षणे का जेपालचे क्रपेत Ant And his sage mirror ई.174 स्थापति भीतः स्थाने सामान है फोकार पोकारी ter home a see that the said the party was the Con work AL PINE STORY क्षेत्रका की केवला क्षीता<mark>ले, कुन्ते</mark> करा करन tife facil 27. It seekpa क्षेत्र एक एक क्षेत्र प्रकार, क्षेत्रके स्टब्स् हेर

scene to reddy not the displace for he chance florand militare on the displace single will not not

servered total and when the servery is not received to the same than the same of the same

NETTINGE AND IS SUBSTANCED BANKS THAT DATE FROM THE PROPERTY OF A STANDARD BY STANDARD BANK THAT THE PARTY HAVE BEEN ASSESSED THAT THE PARTY HAVE BEEN ASSESSED.

G. श्रतिकवीत योग सेवापरीक्षित विशेषी सावेषका विवास अवस्थानुसार केपनीच्या आर्थिक R. 31.03.2018 केरो R. 31.03.2017 केरो सम्भाग व क्वित्वे

सममागपारकांचे निषी: 109.37 115.05 9,490.94 16.403.26 राष्ट्रिय निधी व विशास धमनानांचा सुरक्षेत्रः प्राप्त रकम बितर-वर्तमान छाविले 33,115,96 43,167.89 क्षेत्र प्रकृतिको कर्ज 484.87 487.53 कार केर्प सक्तीकी क्रिके 1,085.62 1,121.68 Sign rdesebil हिने मुद्दिनक कालीचा सर्ववान मुददपूर्ण 6.377.36 6,565,00 शुरुवित कार्र 833.91 1,262.63 8,922.42 10,571.31 अल्प प्रदर्शनी कर्ज 309.04 453.99 2,791.63 3,292.07 इतर बर्डमान प्राथिते 209.32 बारकातिर शाहरी 63,730.44 83,629.07

R 31.03.2018 04 R 31.03.2017 04

बिगर-वर्डमान मचा 285.90 343,87 SCHOOL GOT A DODGE 120.79 75.23 कार्याः यस्य 2,365,58 1,090.30 369.07 386.41 विषर्व कर धाराना (निकास deli pintente appa 43,807,32 32,028.10 59.56 79,91 र्ववाचार कार्व उद्योग व्यक्ति 2,984.45 1,294.83 25,654.78 क्षाचिक अध्यक्षणातीत चेत्र 34,203.92 325.80 228.73 रोक र केंग्रेटील विशास 256.64 501.17 सारवाची कर्ते र व्हरिते 540.97 355.83 \$3,629.62 63,730.44 & \$1.03.2018 del R. \$1.03.2017 del 17.25 2.39 2.24 From supply TAY findage abstraction 834 534 Proce sweet CCI fedore electronia \$34F.50 1243.60 3.77 4.43 श्रीकार्यात अध्योगी हानी कर विकास सकार्य 12.33 32.98 72,58

H. s) क्षेत्र केंद्रीय कारवान्द्रीयार कालीव संस्कृत्य मात्र वर्णिय विवर्षितव् (रिकार् केंग्) दिस्तानिक, ३०१३ पुरार कंपने ऐसे स्टेमान्य इसार b) få 31.03.3010 did ung een bebre be-A we regard women that proportioned for any story that samples powered who finese sign are phonests inci. arealize inci.

SEREC Afficiary State propose and States - 6 10.37 and,

SEREC Afficiary side propose and States - 6 2.35 and,

SEREC Aft States - 6 2.55 and, some propheno States - 6 0.07 and, name plate measure fithing is 1.25 and assume new peaks fithing を正理を (株成 (株成性 - 4 4年代 (株代)

किंद-आयोग सुरूप केर्य अवेग ६ ग्रिप्टी बंदर

L. 18 variative intelliber solver pre with his min.

that A construct the second se

. .

कंपनीने त्यांना सागू होन्यान्या दिशानिर्देशांच्या ठरतुरीचे पासन केलेले आहे. या दिशानिवेंशांचे पालन करण्याचा अर्थ अशा होत नाहीं की तेनीच्या परात्रेजीची रिकृत्वं केंद्राते हमी देण्यात येश आहे.

कंपनीद्वारे स्वीकारण्यात पेनाऱ्या तेची असुरक्षित आहेत आणि त्या इतर असुरक्षित

क्यनी मागरीत अपातेल्या देवीया विध्य करण्यात आमेता शही.

आणि अपन बाहेत. कंपनी आणि तिये राषातक त्यांच्या सायता आणि अपूक्तेसाती जबक्दार आहेत. कंपनीच्या व्यक्तिक उपक्रमाचे नियमन मारतीय रिकार्य विकेट्टरे करान्यात थेते. परंतु, हे स्राष्ट्रपणे सङ्गात पेणे कायस्यक काई की कंपणीने माक्त केलेल्या मतासाठी कंपनीहरें आराप तंत्रीचा परापेबीसारी भारतीय रिष्ट्रम् बैक कोगातिह हुनी देश नाही.

था देवी अर्थ प्रचातानुबार अर्थी व सरीच्या अपीनदेवील असरील.

करने करा अवलेल व्यवसाय आणि तिष्या चावा

पदा हेवीकी पुरापूर्व पराचेत्र करने हा पूर्णपने बीएकपृष्ट का अधिकार अवेत. परंतु, अका केती त्या पतीने मारतीय रिक्कार्य केत्रेणा विसानिर्देशनुसार ब्दाज देवनात देवेत. मुद्दापूर्व पराचेत्रीसारी सद दिशानिर्देश सामीलप्रमाणे आहेत. a) वेद्येच्या दिनाकाचपूर 3 महिन्यारचेट पेते कावन्याचे अनुमते सही b) 3 महिन्दांशका परंतु 6 महिन्दांपूर्वीः व्यान नाही

 द) संदिक्तातर पांतु पृदापृतीच्य दिनकापृत्तैः ज्य कातावरीताती योजन राजविक्ताः येत आहे त्यावारी विनिर्वेष्ट वृत्येक ३% वनी. हेव कारावधीवारी वृत विनिर्वेष्ट करण्यात केत नक्षण्यात हैव बवाज दर हा बीएरपात होने देश करण्यात वेगान्य सबीत कर्मी दरपेका

N. कंपने बारि तिया रप-कंपना करा अवतेता मारधार शानि तर्पमा बाबा किय पुनिहरू

शहर करों, प्रकृतिगरोने बर्तुवारी क्रफेड्स्प, वैपन्तिक करों, प्रहान्तेगरीत करों, गृह कों, बंचका सहित्यकों वर्षवहाय, सहन व्यवक्रयको करें, रेक्यकीत करें वानि राजपुत शावनेवाते अर्थताहायः कंपनीया राजा कार्यः कंहमहत्त्वाहः सहगदरार, अजोर, अकोत, क्योत, कामृह्य, काञ्चय, अवत, समायते, वारोती, वानुस्तर, वानद, बनागुर, अंकतेश्वर, वायनवीत, वीरणबाद, बणताबीद, कालोर, करानरी, काकोली, कोली, क्टोडा, कार्टी, बेडापाप, बेलारी, प्रकार, प्रकार, वर्टिकः, व्यापनार, चित्राई, विवर्दः, योगातः, मुक्तेबारः, पुत्र, बिद्धाः, विकानेर वितासपूर, क्षेत्रारी, बोलपूर, क्षेत्रस्य, कालिक्स, पासीसमाब, पंदीगढ, पंद्रपूर, क्षेत्रई, विद्यास, विकारी, विद्यूप, विकारी, विशराजन, बोच्या, कोबीन, कोईन्यपुर, कुबुलीन करक, प्रचोई, प्रद्येद, प्रकारी, देहरपुर, देशव, फास्मा, साराहर, प्रताह, पुत्रे, विक्रीमान, क्वार्पपुर, प्रमुख, क्रोब, गोकीचाम, गोका, गोकाक, गुलकारी, गुन्ब, गुपुर, म्बाल्हेर, क्रिय हातेत हरन हाते. क्रियामार हेक्सकर, हेक्सिएम, होतेट, हवडी, हैशरबाद हर्तर जबलपुर काफी मागूर वालंबर, बळागर, सामाईगुढी, रुन्नु, व्यापनार, व्यानेर, व्यान्तेरपुर, धोषपुर, कृताब्ध, कवी, वेचल, व्यक्तिवाद, कालका, क्ष्यूर करापूर, कपूरवार, कराब, कराईकृते, कर्नाल, कमरागणको, कार, कराबार, बटरी, व्यानगर, बंडण, बाजापूर, फोतार, बोलहपूर, बोलकात, बोलाय, बोलायर, बोरर, बोरा, कोहमन, कुनैन, कुरबंद, तार्ट, सबले, तुचियान, मक्तीयहणा, मुटर्ड नेक्ट, अपलेर, बापुन, सकाज, मेहसाय, सेन्द्र, बीरर्ड, पुनई, मीतृर, राज, नकियात, संरापकोईल, सारपुर, सम्बद्धल, नांद्रेड, श्यूपकार, साचिक, स्वयारी, नेतारीर, नवी हिलो, पालगृह रेकपृह प्रतिया, प्रतियात, पावह रेण, कालाक, विरामान वीकारी, वीकिवेरी, पूर्व, पुरूष, रावपूर, रावपूर, रावपदी, रावपुरूपात, रावपीत, राजनोदारोव, राजपुर, राजाबार, १९वीं, बाजाब, रक्षणिते, तेवा, बेहराक, रोपब, राजरकेता, केल्प, क्रांगरी, कामार, प्रतान, विश्वेर, विमाल, विमोरत, विश्वेरूकी, विराज, बीतरपुर, सूच्य, बुरेन्युराया, तंपावा, तंपाती, तिक्याला, तिक्येत्रवेती, तिक्यती, तीवपूर, तिवृद् क्रिके, क्रिकेट हाराहुब, वृत्तेकोर्डच, प्राप्त्यू, शक्ते, राजेच, सावस्त्, बासाव and, around, folipsi, feavoure, fegur, feavourse, and, more, and, more, वादीन, बयान्यात हेरे वाति अधिकृत केवाकृतको कामना विद्यार्शीताहरात हैए। Contact use-iteach Use-Locate Us 64 ffor 40 https://www.bajaifinserv.in/react-us-bit

संप्रतेशक प्रथम कर्पन कर्पन स्थानित स्थानित स्थानित a sope or ners aftir fit, alleden, per price cost. REST SERVI top to, or safe;

क्षीतीय तीर राष्ट्र क्लाब प्रधान्य सुर्वि वार्ष वर्ष वर्ष वर्ष वर्णा वार्षा वर्ष वे क्लाब प्रधाने क्लाब प्रधाने के पूर्व उपन के क्लाब प्रधाने क्लाब प्रधाने क्लाब प्रधाने क्लाब के वर्ष water march lifetts when

(CORP. SH) STREET, STREET, STREET,

THE STREET,

विनाक : ३० व्यक्तित, २०५६

झेन्सार टेक्नॉलॉजीज् लिमिटेड

ZenSar

सी.आय.एन.: एल७२२००पीएन१९६३पीएलसी०१२६२१ नोंदणीकृत कार्यालयः झेन्सार नॉलेज पार्क, प्लॉट#४, एमआयडीसी,

खराडी, नगर रोड जवळ, पुणे ४११०१४, महाराष्ट्र, भारत. दूरध्वनी क्र.: +९१ २० ६६०५ ७५०० | फॅक्स क्र.: +९१ २० ६६०५ ७८८८ ई-मेल: investor@zensar.com | संकेतस्थळ: www.zensar.com

झेन्सारने आर्थिक वर्ष २०१९ मध्ये नोंदवली २७.६% महसुलवाढ आर्थिक वर्ष २०१९ मध्ये करोत्तर निव्वळ नफ्यातील वाढ २९.८%

	संपलेली वि	तेमाही	संपलेले वर्ष	(रू. लाखांत संपलेले वर्ष	
तपशील	३१ मार्च २०१९ अलेखापरिक्षित	३१ मार्च २०१८ अलेखापरिक्षित	३१ मार्च २०१९ लेखापरिक्षित	३१ मार्च २०१८ लेखापरिक्षित	
एकूण उत्पन्न करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (नॉन कंट्रोलिंग इन्टरेस्टच्या शेअरपूर्वी) एकूण सर्वकष उत्पन्न (नॉन कंट्रोलिंग इन्टरेस्टच्या शेअरपूर्वी)	99,289 99,289 2,399 2,209	28,984 90,809 6,804 9,944	804,909 88,434 39,464 32,228	\$9८,२93 34,998 28,६89 २६,५२	
सम भाग भांडवल अन्य भांडवल (रिव्हॅल्युएशन रिझर्व वगळून) प्रती समभाग उत्पन्न (दर्शनी मूल्य प्रत्येकी रू. २)(वार्षिकीकृत नाही) (टीप नं. १२ पहा.)	8,408	8.866	8,408	982,39	
अ) मूलभूत ब) सौम्यिकृत	3.52	3.23 3.20	93.93	90.0	

१ वर नमूद करण्यात आलेल्या निकालांचा लेखापरिक्षण समितीने आढावा घेतला असून त्याची शिफारस संचालक मंडळाकडे केली. तसेच हा निकाल संचालक मंडळाने त्यांच्या ३० एप्रिल, २०१९ रोजी घेतलेल्या बैठकीत मंजूर केला आहे.

समूहाने २१ मार्च, २०१८ रोजी सायनोशुअर इंटरफेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या भारतीय आयटी कंपनीचा १००% मालकी हक रु. १,३०० लाखांपर्यंत घेण्याकरिता समभाग खरेदी करार केला. तसेच समूहाने आपली उपकंपनी झेन्सार टेक्नॉलॉजीज् आयएनसीद्वारे २१ मार्च, २०१८ रोजी सायनोशुअर आयएनसी या अमेरिकन आयटी कंपनीचा १००% मालकी हक रु. २०,९५० लाख (३९ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) आणि उर्वरित रु. ९८,२०० लाख (२८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) पुढील २४ महिन्यांच्या निर्धारित लक्ष्याच्या आधाराने घेण्यासाठी सममाग खरेदी करार केला.

वर नमुद्र करण्यात आलेल्या खरेदीची प्रक्रिया एप्रिल २०१८ मध्ये पूर्ण करण्यात आली. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाहीच्या व वार्षिक अधिक निकालात सायनोशुअर ग्रुपच्या (कार्यचालनापासून उत्पन्न अनुक्रमे रु. ५,२९७ लाख आणि रु. १७,५१२ लाख

आणि करपूर्व नफा अनुक्रमे १,६५९ लाख आणि रु. ४,५८० लाख) यांचा समावेश आहे आणि त्यामुळे तो आधीच्या वर्षीच्या निकालाशी तुलनात्मक नाही.

समूहाने आपली उपकंपनी, झेन्सार टेक्नॉलॉजीज् आयएनसी मार्फत इंडिगो स्लेट, आयएनसी (बुइंडिगो स्लेटब्रुब्र) या अमेरिकन आयटी कंपनीशी त्या कंपनीचे १००% समभाग प्राप्त करण्यासाठी सुस्पष्ट कागदपत्रांचा रु. १२,३४८ लाख (१८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) आणि आगामी ३६ महिन्यांच्या कालावधीत कामगिरीचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या अधीन भविष्यकालीन मूल्य रु. १८,५२२ लाख (२७ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) करिता करार केला. वर नमूद करण्यात आलेली खरेदीची प्रकिया ऑगस्ट २०१८ मधे पूर्ण करण्यात आली.

३१ मार्च, २०१९ रोजी संपलेली तिमाही आणि वार्षिक निकालांत इंडिगो स्लेट (अनुक्रमे कार्यचालनापासून उत्पन्न रु. ४,७९७ लाख आणि रु. १२,१८९ लाख आणि करपूर्व नफा अनुक्रमे रु. ५७१ लाख आणि रु. २,०४१ लाख) यांचा समावेश आहे आणि त्यामुळे हे निकाल आधीच्या वर्षीच्या निकालांबरोबर तुलनात्मक नाहीत

मूळ कंपनीने या वर्षात झेन्सार इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज् लिमिटेड आणि झेन्सार सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीज् लिमिटेड यांचा १००% मालकी हक अनुक्रमे रु. ४८५ लाख आणि रु. ४३६ लाख एवढ्यारक्रमेपर्यंत आणि १ वर्षाच्या कालावधीत अनुक्रमे रु. २६५ लाख आणि रु. ३४९ एवढ्या निर्धारित लक्ष्याच्या आधाराने विक्री करण्यासाठी करार केला. वर नमूद करण्यात आलेली विक्रीची प्रक्रिया जानेवारी २०१९ मध्ये पूर्ण करण्यात आली.

मूळ कंपनीने या वर्षात निश्चित ग्राहक करार आणि कर्मचाऱ्यांच्या संबंधातील देणी यांची रक्षम रु. ८५३ लाख (१.२० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) एवड्या रकमेस करण्यासाठी सुस्पष्ट कागदपत्रांचा आणि रक्कम रु. ९३० लाख (१.३४) दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) रकमेस निर्धारित लक्ष्याच्या आधाराने सहा महिन्यांच्या कालावधीत करावयाच्या बदलाच्या अधीन राहन विक्री

करण्यासाठी करार करण्यात आला. एकत्रित आर्थिक निकालामध्ये झेन्सार टेक्नॉलॉजीज् लिमिटेड आणि तिच्या उपकंपन्या म्हणजे झेन्सार टेक्नॉलॉजीज् आयएनसी, झेन्सार टेक्नॉलॉजीज् (यूके) लिमिटेड, पीएसआय होल्डिंग ग्रुप आयएनसी, झेन्सार टेक्नॉलॉजीज् आयएम आयएनसी, झेन्सार टेक्नॉलॉजीज् आयएम बी, व्ही, झेन्सार (आफ्रिका) होलिंडम्ज् प्रा. लिमिटेड, झेन्सार (साऊथ आफ्रिका) प्रा. लिमिटेड, प्रोफेशनल ॲक्सेस लिमिटेड, झेन्सार टेक्नॉलॉजीज् (सिंगापूर) प्रा. लिमिटेड, फूलप्रुफ लिमिटेड, फिल्मुफ (एसजी) प्रा. लिमिटेड, झेन्सार टेक्नॉलॉजीज् (शांघाय) कंपनी लिमिटेड, कीस्टोन लॉजिक आयएनसी, झेन्सार इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज् लिमिटेड, झेन्सार सॉफ्टवेंजर टेक्नॉलॉजीज्

लिमिटेड, झेन्सार इन्फो टेक्नॉलॉजीज् (सिंगापूर) प्रा. लिमिटेड, झेन्सार आयटी सर्व्हिसेस लिमिटेड, सायनोशुअर आयएनसी, सायनोशुअर इंटरफेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सायनोशुअर एपॅक प्रा. लिमिटेड, सायनोशुअर आयएनसी युके लिमिटेड, कीस्टोन लॉजिक मेक्सिको, एस.डी.ई.आर.एल.सी.व्ही., कीस्टोन टेक्नॉलाजीज् मेक्सिको एस.डीई.आर.एल.डीई.सी.व्ही. आणि इंडिगो स्लेट आयएनसी यांचा समावेश आहे. ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षात अन्य उत्पन्न (निव्यळ) यात परकीय चलन लाभ अनुक्रमे रु. (१९४) लाख आणि रु. २,८९९ लाख (आधीचा हाथ कालावधी

- निव्यळ लाभ क. १,९०० लाख आणि ४,६५२ लाख) यांचा समावेश आहे. ३१ डिसॅबर, २०१८ रोजी संपलेल्या तिमाहील अन्य उत्पन्न (निव्यळ) यात निव्यळ पस्कीय चलन लाभ रु. (१,६८८) लाख याचा समावेश आहे.

३९ मार्च, २०९९ रोजी संपलेल्या वर्षात काही कर्मचाऱ्यांनी वापरलेल्या २००२ ईएसओपी भांडवल पर्याय अंतर्गत मूळ कंपनीने ४०,७५० समभाग आणि २००६ ईएसओपी भांडवल पर्याय अंतर्गत १९३,७३० समधाग जारी केले.

कंपनीच्या अलिप्त वितीय निकालांची माहिती:

				(स. ताखांत)	
	संपलेली	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष		
तपशील	३१ मार्च २०१९	३१ मार्च २०१८	३१ मार्च २०१९	३१ मार्च २०१८ लेखापरिक्रित	
	अलेखापरिकित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्रित		
कार्यचालनापासून उत्पन्त्र	34,259	38,996	930,000	426,469	
करपूर्व नफा	90,053	0,090	33.399	24,400	
कालावधीसाठी निथ्वळ नफा	6,399	4,660	24,400	19,396	

संचालक मंडळाने त्यांच्या २१ जानेवारी, २०१९ रोजी झालेल्या बैठकीत प्रती समभाग रू. १.०० लामांश जाहीर केला. त्या व्यतिरिक्त संघालक मंडळाने त्यांच्या ३० एप्रिल, २०५९ रोजी झालेल्या बैठकीत मागधारकांच्या मंजुरीच्या अधीन प्रती सममाग रू. १.८०/ - एवढा ऑरीम लामांत्र देण्याची शिकासन केली.

११ समूहाने जीबीपी १.७ दशलक्ष (रू. १५६४ लाख) इतकी संयुक्त व्यवसायांसाठी कंपनीने केलेली आकस्मिक तरतूद आवश्यकता न मासल्याने ३१ मार्च, २०१५ केंबी समाप्त आलेल्या वर्षात ती प्रतीक्रमित केली आहे. ही प्रतीक्रमित केलेली रक्षम अन्य खोतापासून उत्पन्न या शीर्षकाखाली हिशाबाल घेतली जाहे.

१२ भागधारकांनी ०८ ऑगस्ट, २०१८ रोजी समयान विभाजन (दर्शनी मूल्य रू. १० असलेल्या एका समयानाच्या बदल्यात दर्शनी मूल्य रू. २ असलेले पाच समयान या बदल्यात) मंजूर केले बरील समयाग विभाजनासाठी संघालक महळाने १० सप्टेंबर, २०१८ ही नोंद करण्याची तारीख निश्चित केली. आयएनडी एएस ३३ - प्रतिसम्पान प्राप्ती च्या अनुसार क्रील समभाग विभाजनाथा परिणान आधीच्या कालावधीकरिताच्या मूलपूत व सीच्यिकृत प्रती समभाग प्राप्तीनथे दर्शविज्यात

१३ रूपनीने ९ एप्रिल, २०१८ पासून प्राह्मांशी झालेल्या करारापासून महसूलाच्या नीटारीवारिता आयात्नाडी एरस १५५ वयुम्यूलेटिव्ह केंच-अप ट्रान्झीबान चट्टरीया अयलंब केला , जी पदली १ एपिल, २०१८ रोजी ने करात पूर्व झालेले नाहील व्यांना लागू होईल त्यानुसार तुलनात्मक शाकी पूर्वलंबी प्रमायाने समायोजित करम्यात आसेल्या नाहील. आयापाडी

एरस १ १५ का अवस्थि कराम्याचा आधिक नोंदीवर फानसा प्रमाव दर्शवित नाती. १४ ३५ मार्च, २०५८ आणि ३९ मार्च, २०५५ रोजी संपालेल्या तिमादीचे निकात हे पहिल्या तीन तिमादीचे आलेखामरिकित निकाल आणि पूर्व वर्णचे लेखामरिकित निकाल वाहील कावक आहे.

१५ वर नमूद केलेला तम्बील हा संबीच्या (लिन्टिन ऑब्सिनेशन्स औड डिसरलोजर विकायतमेंट्स) वेणुलेशन्त, २०१५ च्या रेणुलेशन ३३ अंतर्गत स्टीक एक्स्केंजकडे सादर कंपजात

आतोल्या सविस्तर तिनाही आधिक निकाताचा गोषवारा आहे. स्वतंत्र आणि एकवित तिमाही निकातांचा संपूर्व महाद्य स्टॉक एक्स्वेकच्या वेबसाईटल् (www.riseindia.com and www.bseindia.com) आणि कंपनीच्या वेक्साईटवर (www.zensar.com) उपलब्ध आहे



३९ पार्च, २०९९ गांजी संगतेल्या वर्णाचे निकाल काळनातीक कराव्याताती हा क्याना कोड सर्वन करा

संवातक पंडवासाठी आणि त्यांच्या वारीने

संदीय किशोप व्यवस्थापकीय संवासक जानि सीईओ बीकायानः ००३१३६८०



